SVA India Limited

CIN: L51909MH1981PLC281775

Reg Off: 162-C Mittal Towers, Nariman Point, Mumbai - 400 021

Website: www.svaindia.com Email: info@svaindia.com, Tel: 91-22-22886789/98 Fax: 91-22-22886855

03th AUGUST, 2022

To.

The Manager,
Corporate Relationship Department,
Bombay Stock Exchange Limited
Dalal Street, Fort,
Mumbai - 400 001

Re: <u>BSE Code: 531885</u>

Sub: Publication of Notice for unaudited Financial Results for the Quarter ended 30.06.2022

Dear Sir / Madam,

We have published the Notice of unaudited Financial Results of the Company for the quarter ended 30.06.2022 in Financial Express (English Newspaper) and Mumbai Lakshdeep (Marathi Newspaper). Please find enclosed herewith a copy of paper cutting of the same.

Please take the same on your records.

Thanking you,

For SVA India Limited

Mahesh Fuliya

Company Secretary & Compliance officer

कॉनकॉर concor

18.08.2022

17:00 hrs on

17.08.2022.

Public Notice TO WHOMSOEVER IT MAY CONCERN This is to inform the General Public that following share certificates of KOTAK MAHINDRA BANK LIMITED having its Registered Office at 27BKC, C 27, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E). Mumbai, Maharashtra, 400051 registered in the name of the following shareholder have been lost. No. of shares | Certificate Folio No Distinctive No.(s) Name of Share Holder (Rs.10/- F.V.) No.(s) Anantha Krishnamurthi | KMF109188 293245 29194575 to 29194674 The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates. Any person who has any claim in respect of the said share certificates should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents KFin Technologies Private Limited,

Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad, Telangana,

500032 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificates Name of Shareholder Place: Mumbai Anantha Krishnamurthi Date: 03/08/2022

The Standard Batteries Limited (CIN No.: L65990MH1945PLC004452)

Regd. Off.: Rustom Court Bldg., Opp. Podar Hospital, Dr. Annie Besant Road. Worli, Mumbai, Maharashtra, India-400 030, Tel. No: 022 2491 9569 E-Mail: standardbatteries_123@yahoo.co.in; Website: www.standardbatteries.co.in Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange

Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, 12 August 2022, inter alia, to consider and approve The Un-audited Financial Results of the Company for the guarter ended June 30, 2022. The said Notice may be accessed on the Company' website at http://www.standardbatteries.co.in Pursuant to clause 6 of the code of Internal Procedures and Conduct for Regulation, Monitoring and Reporting of Trading by Insiders of the Company, read with amended clause 4 of Schedule B of SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015 as amended, trading window for dealing in the Company's scrip by the Directors, Designated employees of the Company remains closed from 1st July, 2022 till completion of 48 working hours after the Un-audited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2022 are made public.

For The Standard Batteries Limited (Bhupendra N. Shah) Date: 30th July, 2022 Company Secretary and Compliance Officer

NOTICE

Notice is hereby given that the share certificates No(s) 225400 for 1120 shares bearing distinctive No(s) 188888754-188889873 in the books of M/s. Dalmia Bharat Ltd. AND share Certificate no. 111948 for 560 shares bearing distinctive No(s) 16007320-16007879 in the books of M/s Dalmia Bharat sugar and Industries Ltd., standing in the name(s) of Premchand Agarwal, has/have been lost/misplaced/destroyed and the advertiser has/have applied to the Company for issue of duplicate share certificate(s) in lieu thereof. Any person(s) who has /have claim(s) on the said shares should lodge such claim(s) with the Company's Registrars and Transfer Agents viz KFin Technologies Ltd. SELENIUM TOWER B, PLOT NO 31 & 32, GACHIBOWLI, FINANCIAL DISTRICT, NANAKRAMGUDA, SERILINGAMPALLY, HYDERABAD - 500032 TELENGANA, TEL: 040 67162222 within 15 days from the date of this notice failing which the Company will proceed to issue duplicate share certificate(s) in respect of the said shares.

Date: 03-08-2022 Place: Mumbai

EVERGREEN TEXTILES LIMITED

Podar Chambers, 109,

S. A. Brelvi Road, Fort, Mumbai - 400 001.

Tel: 91 22 2204 0816 | 22821357,

E.mail: rmb@podarenterprise.com

Website: www.evergreentextiles.in

CIN: L17120MH1985PLC037652

NOTICE

Notice is hereby given pursuant to

Regulation 29 read with Regulation 47 of the

Securities and Exchange Board of India

(Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015 that the

meeting of the Board of Directors of the

Company is scheduled to be held on

Wednesday, 10th August, 2022, inter-alia.

to consider and approve the Un-audited

Financial Results for the quarter ended 30"

Results to the Stock Exchange.

Place : Mumbai

Date: 02" August, 2022

and BSE website www.bseindia.com

For Evergreen Textiles Limited

Rajendra Manoharsingh Bolya

Director (DIN: 00086395)

Kapil Kumar Agarwal

Name(s) of the survivor(s)



CIN: L51909MH1981PLC281775 Reg. Off: 162 C. 16th Floor, Mittal Tower. Nariman Point, Mumbai 400 021 Website: www.svaindia.com. Email: cs@svaindia.com

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulatio 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice in hereby given that the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, August 12th, 2022 at 162 (16th Floor, Mittal Tower, Nariman Point, Mumbai 400 021, inter alia, to approve the Unaudited Financial Results of the Company for the Quarter ended June 30, 2022 in addition to other Agenda Please log on to our website www.svaindia.com

or that of the stock exchange

www.bseindia.com for any further information. For SVA India Ltd

Place: Mumbai Sd/-Date: August 2nd, 2022 Director

BAJAJ ALLIANZ LIFE INSURANCE COMPANY LIMITED

Regd office: Bajaj Allianz House, Airport Road, Yerwada, Pune 411006. Tel.: 020 66026777, Fax: 020 66026789

Public Notice

Notice is hereby given that the office of Bajaj Allianz Life Insurance Company Limited located at Rustomjee Aspire Building, 4th floor, B wing, Right to Stairs, Off Eastern Highway, near Hyundai showroom, Sion East, Mumbai, Maharashtra-400080 will be shifted to its new address at Bajaj Allianz Life Insurance Co Ltd Rustomjee Aspire Building, 1st Floor, Office no 101 & 102, Everard Nagar, Off Eastern Express

Highway, Near Priyadarshini Circle,

Chunabhatti, Sion, Mumbai, Maharashtra-

400022 with effect from 10th October 2022.

NOTICE

Notice is hereby given that the share certificates No(s). 102097 for 2665 shares Company under Folio No. DCB017916, bearing distinctive No(s) 16863046-16865710 standing in the name(s) of my grand father Late Shah Sobhagyachand Mohanlal in the books of M/s DALMIA BHARAT SUGAR AND INDUSTRIES LTD., Regd. & Head office: Dalmia Puram, Lalgudi **District, Tiruchirapally, T N 621651** has/have been lost/misplaced/destroyed and the advertiser has/have applied to the Company for issue of duplicate share certificate(s) in lieu thereof. Any person(s) who has /have claim(s) on the said shares should lodge such claim(s) with the Company's Registrars and Transfer Agents viz KFin Technologies Pvt. Limited, Selenium Tower B, Plot Number 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad 500 032, Ph No.040-67162222 & 040-33211500 within 15 days from the date of this notice failing which the Company will proceed to issue duplicate share certificate(s) in respect of the said shares.

Date: 03-08-2022 Name(s) of the shareholder(s) Place: Mumbai Shreyas R Shah

सेन्ट बेंक होम फायनेन्स लिमिटेड Cent Bank Home Finance Limited

सेन्टल बैंक ऑफ इण्डिया की अनुषंगी

Subsidiary of Central Bank of India

Possession Notice (Rules 8(1) for Immovable property)

Whereas, The undersigned being the authorized officer of the CENT BANK HOME FINANCE LTD., Nashik Branch. Under the Securitisation and w.e.f 17.05.2022

Name of the Borrower / Further, as intimated vide our letter dated Guarantor & A/c No. 30th June, 2022, the trading window for dealing in the securities of the Company by Miss. Rupali Shantaram the specified persons was closed w.e.f. Shinde. D/o Shantaram Friday, 01" July, 2022 and shall reopen 48 Shinde, Mrs. Mangala hours after the declaration of Financial Shantaram Shinde. W/o Shantaram Shinde. A/c This intimation is also available on the Company's website www.evergreentextiles.in No. 01402090000101 &

01403020000066.

Place: Nashik. Date: 02.08.2022

Authorized Officer, Cent Bank Home Finance Ltd., Nashik

Nashik - 422005. Maharashtra, Ph. No. 0253-6649224, 8149094047, Website: www.cbhfl.com

Registered office: Block No. A/1003, West Gate, Near YMCA Club, Sur No. 835/1+3, S. G. Highway, Makarba, Ahmedabad 380 051, Gujarat.

[Rule-8(1)] (For Immovable Property)

APPENDIX IV

Whereas The authorized officer of L&T Finance Limited (Erstwhile, L&T Housing Finance Ltd has been Merged with L&T Finance Ltd under the Scheme of Amalgamation by way of merger by absorption approved by the NCLT Mumbai as well as NCLT Kolkata, L&T Housing Finance Limited has merged with L&T Finance Limited ('LTF') w.e.f. 12th April, 2021)under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act), and in exercise of powers conferred by Section 13(12). of the said Act read with [rule 3] of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notices calling upon the Borrower/Co-borrowers and Guarantors to repay the amount mentioned in the demand notice appended below within 60 days from the date of receipt of the said notice together with further interest and other charges from the date of demand notice till payment/realization. Thereafter, CFM Asset Reconstruction Pvt Ltd (Assignee - Acting as trustee of CFMARC Trust -67) under the provisions of SARFAESI act, 2002, acquired entire outstanding dues along-with all underlying securities from L&T Finance Ltd (Assignor) vide Deed of Assignment of Debt dated 31-12-2020 and stepped into the shoes of secured creditor and became entitled to recover outstanding dues by enforcement of securities, The Borrower/ Co-Borrowers/ Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/ Co-Borrowers/ Guarantors and public in general that the undersigned has taken possession of the property described herein under in exercise of powers conferred on him/her under Section 13 of the Act read with rule 8 of the said Rules on this notice The borrowers/ Co-Borrowers/ Guarantors' attention is invited for the provisions of sub-section 8 of sec 13 of the said act, in respect of the time available, to redeem the secured assets.

Loan Account Number	Borrower/s/ Co-borrower/s & Guarantors Name	Description of the Mortgaged Properties	Den	Data and Topi of	
			Date	Outstanding Amount (₹)	Date and Type of Possession Taken
MUMHL17002067, MUMHL17002122, MUMHL17002123 and MUMHL17001724	Rushabh Ameet Shah Tassa Software Serve Pvt Ltd Ameet B Shah	All The Piece And Parcel Of The Property Address: Office No.603, 6th Floor, Sai Plazza, Plot Bearing No.10 H, 2(pt)cts. No.761, Cts No.761/2, Mohili, Anderi Kurla Complex, Andheri East, Mumbai.	Each Diversion 28	Rs. 2,38,55,755.71/- as on 10-12-2019	29-07-2022 Symbolic Possession

The Borrower/ Co-borrowers/ Guarantors in particular and public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing in the property would be subject to the charge of CFM Asset Reconstruction Pvt Ltd (Assignee - Acting as trustee of CFMARC Trust -67) for an amount mentioned in the demand notice together with further interest and other charges from the date of demand notice till payment/realization.

Date: 03.08.2022

KITES Advertising, Tardeo AC Market, Bombay Central, Phone: 66375957/8. Mobile: 9324175957.

J.K. Advertisers, Hornimal Circle,

Phone: 22663742.

Mani's Agencies, Opp.G.P.O. Fort. Phone: 2263 00232. Mobile: 9892091257.

Manjyot Ads, Currey Road (E) Phone: 24700338. Mobile: 9820460262.

OM Sai Ram Advig., Currery Road Mobile: 9967375573

Pinto Advertising, Mazagaon, Phone: 23701070. Mobile: 9869040181.

Premier Advertisers Mumbai Central Mobile: 9819891116

Ganesh Advertising, Abdul Rehman Street, Phone : 2342 9163 / 2341 4596.

Authorized Officer CFM Asset reconstruction Pvt Ltd. (Acting as trustee of CFMARC Trust-67)

Vijaya Agencies, Dadar (W), Phone : 2422 5672. Mobile : 9920640689

Space Age Advertising, Bandra (E) Phone: 26552207 Mobile: 9869666222

AD Support Advertising, Santacruz (W), Mobile: 9869463650

Carl Advertising, Andheri (W), Phone : 6696 3441 / 42.

Lokhandwala Advertising,

Prime Publicity Services,

Andheri (E), Phone : 26839686 / 26830304.

Keyon Publicity Andheri (E.) Phone : 28253077 Mobile : 9920992393

ZOYA Creation Andheri West 9833364551

P. V. Advertisers,

Jogeshwari (W) Phone: 26768888

Mobile: 9820123000

Gauri Press Communication, Vile Parle (E), Phone : 2617 6310 Mobile: 9820069565

Kirti Agencies, Khar (W), Phone : 26047542.

Date: 03 AUGUST, 2022

Place: New Delhi

Date: 03 AUGUST, 2022

THE TATA POWER COMPANY LTD REGISTERED OFFICE: BOMBAY HOUSE, 24, HOMI MODY STREET, TATA MUMBAI-400001 NOTICE

NOTICE is hereby given that the certificates for the undermentioned securities of the Company have been lost/ misplaced and the holders of the said securities. applicants have applied to the Company to issue duplicate certificates. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such clain with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificates without further intimation.

KIND OF SECURITIES AND DISTINCTIVE HOLDERS **FACE VALUE** SECURITIES NUMBERS MAHESH MIDHA Share Certificates 5040 17672511-17677550 RAJ MIDHA Rs1/- each Place: New Delhi

MAHESH MIDHA AND RAJ MIDHA

Rai Midha And Mahesh Midha

THE TATA POWER COMPANY LTD TP REGISTERED OFFICE: BOMBAY HOUSE, 24, HOMI MODY STREET, TATA TATA POWER MUMBAI-400001 NOTICE

NOTICE is hereby given that the certificates for the undermentioned securities of the Company have been lost/ misplaced and the holders of the said securities, applicants have applied to the Company to issue duplicate certificates Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificates without further intimation. KIND OF SECURITIES AND NAME OF NO OF DISTINCTIVE HOLDERS **FACE VALUE** SECURITIES NUMBERS **RAJ MIDHA Share Certificates** 17695191-17700470 MAHESH MIDHA Rs1/- each

Notice for sale of assets

NV PRODUCTIONS PRIVATE LIMITED (IN LIQUIDATION) (A company under liquidation process vide Hon'ble NCLT order dated November 14, 2019) Office of the company: 201-202, Chamunda Nivas, B Wing, Behind Shalimar Apartment, Tagore Road, Santacruz (West), Mumbai, MH.-400 054 India.

Sale of Assets under Insolvency and Bankruptcy Code, 2016 Last Date to apply and submission of Documents: 08.08.2022

Date and Time of E-Auction: 10th August, 2022, 11.00 a.m. to 2 p.m. (With unlimited extension of 5 minutes each)

Sale of Assets and Properties owned by **VNV Productions Private Limited** (In Liquidation forming part of Liquidation Estate by the Liquidator, appointed by the Hon'ble National Company Lav

The sale will be done by the undersigned through the e-auction platform https://www.eauctions.co.ir Basic Description of Assets and Properties for sale :-Block Reserve Price Particulars / Description

		ļ	No.	(INK) / EMD (INK)		
	Item Name	Book Value				
	Story Rights	1,05,00,000.00				
	TDS	3,90,160.00				
	Advance Tax - A.Y. 2008-09	73,440.00				
li	Excess / Short Payment - TDS	3,237.00				
	Income Tax	2,65,125.00		1.00 Lakh EMD : 10,000		
ntangible	IT Appeal Fees	37,225.00				
Assets &	Janak-Hriday	1,00,000.00				
Loans &	Kunal Javeri	22,500.00	1			
Advances	K. V. Impex	20,00,000.00				
(Asset)	Madanraj Kothari	30,00,000.00				
	Project-New-NV	1,15,00,000.00				
	Rakesh Loan	2,00,000.00				
	Sanjay Belose	2,80,000.00				
lì	Shimera Project Lighting P. Ltd.	10,58,290.00				
	VNV Productions P. LTD. (JV)	4,73,58,517.40				
	Total:	7,67,88,494.40				
he terms a	and conditions of E-Auction and other de	tails of properties are up	loaded	at the website i.e		

http://www.eauctions.co.in

Any serious and interested buyer can check out and submit a bid for the same. Contact person on behalf of E-Auction Agency (Linkstar): Mr. Dixit Prajapati Email id-admin@eauctions.co.in, Mobile No.: +91 7874138237, Contact person on behalf of Liquidator: Vinodkumar Ambavat

Email id: insolvency.vnv@gmail.com, vinod.ambavat@ajallp.com, Mobile. No.: +91 9322227994

IBBI Reg. No: IBBI/IPA-001/IP-P00420/2017-18/10743

Regd. Address: Room No. 40, 9/15 Morarji Velji Bldg, 1st Floor, Date: 3rd August, 2022 Dr. M.B. Velkar Street, Kalbadevi Road, Mumbai, Maharashtra-400 002 Place: Mumbai

Vinodkumar Pukhraj Ambavat

NOTICE

Fransfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority

Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (the Rules), as amended, the Equity Shares of the Company in respect of which dividend has remained unclaimed or unpaid for a period of seven consecutive years or more are required to be transferred by the Company to the demat account of the IEPF Authority.

Authority advising them to claim their unclaimed dividends. The Company has uploaded details of the concerned shareholders whose shares are due for transfer to the IEPF Authority on its website www.spcapital.in. Shareholders are requested to refer to the said website to verify the details of unclaimed dividends and the shares which are liable to be transferred to the IEPF Authority. The concerned shareholder(s) holding shares in physical form and whose shares

registered addresses whose shares are liable to be transferred to the IEPF

are liable to be transferred to the IEPF Authority, may note that upon transfer of shares to IEPF Authority, the original share certificate(s) which are registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. In case of shares held in Demat Form, to the extent of shares liable to be transferred shall be debited from the shareholders account.

the financial year 2014-15, which remained unpaid or unclaimed for a period of seven years will due to be credited to IEPF on 05th November, 2022, the Company shall with a view to comply with the Rules, transfer the shares to the IEPF Authority without any further notice to the shareholders and no liability shall lie against the Company in respect of the shares so transferred. The shareholders may note that upon transfer of the shares to IEPF Authority, including all benefits accruing on such shares, if any, the same can be claimed only from the IEPF Authority by making a separate application to the IEPF Authority in Form IEPF-5 as prescribed under the Rules and the same is made available at IEPF website i.e. www.iepf.gov.in. For any queries in respect of the above matter, shareholders may contact M/s Bigshare Services Pvt. Ltd., the Registrar & TransferAgents of the Company at Office No. S6,-2, 6th Floor, Pinnancle Business Park, Next to Ahura centre, Mahakali Caves Road, Andheri East, Mumbai- 400093; E-mail: info@bigshareonline.com; Website: www.bigshareonline.com.

Samartha Advertiser Pvt. Ltd.,

Bijal Visual Ads., Malad (W), Phone: 28835457/ 28805487 Mobile: 9322265715

Noble Publicity Service, Malad (W), Phone: 28881426 / 28881518.

Express Advertising, Borivali (W), Phone : 2833 7799 / 2833 9977. Mobile: 9820401077

Falcon Multimedia Pvt. Ltd.,

SHAH Publicity Borivali West 022-28927421 / 9930898947

JEET Advertising Agency Borivali West 022-28927636 / 28912529

Vikson Advertising Agency Kandivali (W), Phone : 28645005 Mobile : 9820433200

Goregaon (E), Mobile: 8692959648/ 9702307711

Goregaon (E), Phone: 26852294 Mobile: 9594969627

New Boom Ads, Kandivali (W), Phone : 28640221.

Borivali (E) Mobile : 9833226463

Nikharge Advertising, Borivali (W), Phone: 28921255 Mobile: 9322210176

Target Media,

For S P Capital Financing Limited SD/-

Sureshchand P Jain Managing Director DIN NO: 00004402

MUMBAI Adresult Services, Goregaon (W) Phone : 28762157 / 28726291.

29.13 Square Meter equivalent to 313.52 Sq.Ft. as per RERA (in addition enclosed balcony area 2.46 Sq. Mtr. Equivalent to 26.48 Sq. Ft.) on floor No. 17 of Building No. H3 (as per Municipal Sanction, Bidg. No.3) of "RAUNAK HEIGHTS" along with Stilt parking bearing No. NIL being constructed on the pieces and parcel of land bearing Old Survey No. 111 Hissa No. 8A New Survey No. 67 Hissa No. 8A, Old Survey No. 111 Hissa No. 8B New Survey No. 67 Hissa No. 8B, Old Survey No. 113 Hissa No. 5B New Survey No. 66 Hissa No. 5B situate, lying and being at Village Owala, Taluka & District Thane, within the limits of the Municipal Corporation of the City of Thane Registration District & Sub District of Thane.

Property No. 2: All that pieces and parcels of non - agricultural plot of land bearing Gut No. admeasuring 4800 Square Meters, or thereabouts, lying being and situate at Village Chitalsar Manpada, Taluka and Dist. Thane, within the limits Thane Municipal Corporation and within the Registration District and Sub Registration District of Thane, within the limits of Thane Municipal Corporation and within the Registration District and Sub - Registration District of Thane, and Bounded as follows: On or to the East: Gut No. 9/1, On or to the West: Gut No.7/2(P), On or to the North: Gut No. 7/1 and 7/4, On or to the South: Gut No. 12/1 and 11/1 Date: 03-08-2022 Sd/- Authorised Officer

Fresh & Healthy Enterprises Ltd. (A Wholly Owned Subsidiary of Container Corporation India Ltd.), A Government of India Enterprises, Under Ministry of Railways CA Store, HSIIDC Industrial Estate, RAI, Distt. Sonipat, Haryana India – 131029 Ph. +919560391729, Fax +9111-49512157

NOTICE INVITING E - TENDER

FHEL invites E-Tender in single Packet System of tendering for the following work:-Last date Date & Contract & Time of Time of Description Period Submission opening of Bids of Bids Converting 13 chiller chambers to Controlled Atmosphere CA) Chambers alongwith repairing and commissioning

Estimated Cost: Rs. 1,66,37,528/-(Inclusive of GST). EMD : Rs. 2,33,200/- through e-payment. For brief of NIT, detailed E-Tender document and online submission, log on to www.tenderwizard

of ICA panel, CO2 scrubber, Nitrogen Plant, Pneumatic

AHU units including sealing of chamber etc. complete

as required for CA Chamber operation at CA Stores at

FHEL, HSIIDC Industrial Area, Rai, Sonipat Pin-131029.

valves, replacement of cooling coil of evaporating/ 45 Days

com/FHEL only. The tender document can also be viewed at www. concorindia.com and on Central Procurement Portal (CPP). The Corrigendum/Addendum to this Tender, If any, will be published on www.concorindia.com & www.tenderwizard.com/FHEL and Central Procurement Portal (CPP) only. Newspaper press advertisement shall not be issued for the same.

NESTLÉ INDIA LIMITED (CIN: L15202DL1959PLC003786) Regd. Office: 100 / 101, World Trade Centre, Barakhamba Lane, New Delhi-110 001

Email: investor@in.nestle.com | Website: www.nestle.in | Ph: 011-23418891 PUBLIC NOTICE FOR ISSUE OF LETTER OF CONFIRMATION Notice is hereby given that in the absence of any claim being lodged within 15 days from the date of this Notice, letter of confirmation in lieu of duplicate share certificate shall be issued for undermentioned share certificates reported lost: Starting No. of First/Sole Shareholder Shares Certificate No(s). Distinctive No. 552675 - 552679 52711797 210 741517 - 741526 500 Arti 66853574 418084 20 Madhuri Vasant Vaingankar 46552219 80 418760 - 418761 Madhuri Vasant Vaingankar 46583762 80 641274 - 641275 Madhuri Vasant Vaingankar 63053699 20 50 641540 Madhuri Vasant Vaingankar 63061629 835063 Madhuri Vasant Vaingankar 91046486 200 950777 - 950780 Madhuri Vasant Vaingankar 96398786 217 647229 - 647233 Om Prakash Goyal 63246740

332457 - 332458 Ram Singh 42277557 100 95010849 50 922454 Ram Singh The above information is also available on the website of the Company For Nestlé India Limited Date: 02.08.2022 General Counsel & Company Secretary Place: New Delhi

> केनरा बैंक Canara Bank सिंडिकेट Syndicate CHEMBUR MAIN BRANCH

POSSESSION NOTICE [Section 13 (4)] (For Immovable Property)

Whereas, The undersigned being the Authorised Officer of the Canara Bank under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interes Act. 2002 (Act 54 of 2002) (hereinafter referred to as "the Act") and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 16.04.2021 calling upon the Borrower M/s. Shingadia Engineering Works represented by its partners Smt. Nalini N. Shingadia, Sri. Narottam R Shingadia, Sri. Roshan N. Shingadia, Smt. Kavita K. Shingadia, Sri Bharat A. Shingadia to repay the amount mentioned in the notice plus interest, being ₹ 22,93,774.44 (Rupees Twenty

Only) (in words) within 60 days from the date of receipt of the said notice. The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under section 13 (4) of the said Act, read with

Two Lakhs Ninety Three Thousand Seven Hundred and Seventy Four and Paise Forty Four

Rule 8 & 9 of the said Rule on this 2nd day of August of the year 2022. The Borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Canara Bank for a amount of ₹ 22,93,774.44 and interest thereon.

The Borrower's attention is invited to the provisions of Section 13 (8) of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY All that part and parcel of the Property consisting of Non Agricultural Land admeasuring

717 sq. yards and ground + 2 Floor Structure standing thereon situated at Deonar- Govand bearing Survey No. 18, Hissa No. 3, CTS No. 244 of Deonar, Owned by M/s. Shingadia Engineering Works. Bounded: On the North by: Raikar Chambers, On the South by: Road On the East by: Sky Electrical Pvt. Ltd., On the West by: Road and Roswalt Heights

Place: Chembur, Mumbai

Date: 02.08.2022

Authorised Officer, Canara Bank

AVANSE FINANCIAL SERVICES LIMITED Regd. and Corporate Office address: Fulcrum Business

Centre, 001 & 002, A Wing, Next to Hyatt Regency Hotel, Sahar Road Andheri (East), Mumbai- 400 099 Maharashtra, APPENDIX-IV [rules 8(1)]

POSSESSION NOTICE (For Immovable Property) The undersigned being the Authorised Officer of the Avanse Financial Services Ltd.. Under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of

Security Interest Act, 2002 ("Said Act") and in exercise of powers conferred under section 13(12) read with rules 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 ("said Rules" ssued a Demand Notice dated 23/05/2022 in Loan Account bearing number MUMCE00144427, MUMCE00171721 & MUMCE00079758 ("Loan Account") respectively calling upon the Borrowers/Co-Borrowers/Guarantors/Mortgagors being, (i) Bhagwat Prasad Gurukul Educational Trust; (ii) Mr. Dibyalochana Duryodhan Mohanty (DECEASED) through its legal heirs; (iii) Mr. Ravindra Duryodhan Mohanty (DECEASED) through its legal heirs; (iv) Mrs. Padmini Dibyalochan Mohanty; (v) Mrs. Priyanka Dibyalochan Mohanty (Collectively to be referred to as "Borrowers") to repay the amount mentioned in the aforesaid demand notice outstanding as on 17th May 2022 inclusive of interest charged up to 17th May 2022 and further interest thereon together with incidental expenses, cost, charges etc., till the date of final payment and/or realization within 60 days from the date of receipt of the said notice (details also described in the table given below): Borrowers/Co-Borrowers/ **Amount Outstanding** Loan A/c

Mortgagors as on 17th May 2022 Number Bhagwat Prasad Gurukul Rs. 2,72,45,076/- (Rupees Two Crore Seventy Two Lakhs Forty Five Thousand Educational Trust & Seventy Six Only), i.e. Rs. 32,09,858/-2. Mr. Dibyalochana Duryodhan (Rupees Thirty Two Lakhs Nine Mohanty (DECEASED) through its Thousand Eight Hundred & Fifty Eight legal heirs Mr. Vishwajeet Only) in Loan Account No. 00144427 Dibyalochana Mohanty MUMCE00144427, Rs. 8,84,307/-3. Mr. Ravindra Duryodhan Mohanty MUMCE (Rupees Eight Lakhs Eighty Four (DECEASED) through its legal heirs 00171721 Thousand Three Hundred Seven Only) in Mr. Sushil Ravindra Mohanty Loan Account No. MUMCE00171721 & MUMCE 4. Mrs. Padmini Dibyalochan and Rs. 2,31,50,911/- (Rupees Two Mohanty Crore Thirty One Lakhs Fifty Thousand 5. Mrs. Privanka Dibyalochan Nine Hundred Eleven Only) in Loan Account No. MUMCE00079758 Mohanty The aforesaid Borrowers having failed to repay the aforesaid amounts, notice is hereby

given to the Borrowers/Co-borrowers/Guarantors/Mortgagors and the public in general that the undersigned has taken Possession of the Immovable property described in the Schedule herein ("Immovable Property") in exercise of the powers conferred on him under section 13(4) of the said act read with rule 8 of the said rules on this 28th Day of July the year 2022. The Borrowers/Co-borrowers/Guarantors/Mortgagors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the aforesaid Immovable Property and any dealings with the Immovable Property will be subject to the charge of the Avanse Financial Services Ltd.. for an aggregate amount of Rs. 2,72,45,076/- (Rupees Two Crore Seventy Two Lakhs Forty Five Thousand & Seventy Six Only) outstanding as on 17th May 2022 inclusive of interest charged up to 17th May 2022 and further interest thereon till the date of final payment and/or realization in aforesaid Loan Account. The 'Borrowers'/Co-borrowers'/Guarantors'/Mortgagors' attention is invited to the provisions of

Section 13(8) of the Said Act, in respect of the time available, to redeem the secured assets. DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY Property No. 1: All that premises being Apartment bearing No. 1706 having Carpet Area of

Place: Thane, Maharashtra For Avanse Financial Services Ltd.

financialexp.epap

C lassifieds

Registered Office : Bhopal Corporate Office : Mumbai

Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 3, 2002 issued demand notice Upon the Borrowers / guarantors mentioned below to repay the amount to CENT BANK HOME FINANCE LTD. Nashik within 60 days from the date of receipt of the said notice. The Borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred me under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on the date mentioned against account . The borrowers/ guarantors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of the CENT BANK HOME FINANCE LTD, Nashik for the amount and interest thereon Date of Demand Amount in Description of the Immovable Property

Notice Date of Possessio **Demand Notice** All that part and parcel of the property consisting of Pitruchhaya Bunglow, Ground Floor, Plot No. 26 (plot No. 26a), S No. 22a/3/22b, Near Samaj Mandir, Mali 17/05/2022 21,17,937/ Colony, Shivaji Nagar, Jail Road, Nashik Road, Nashik-29/07/2022 + interest & 422101. Area: - 852.00 Sq. Ft., Boundaries: - East- Plot (Symbolic) other charges No. 27, West- Plot No. 25, North- Property Owned by Mr. Ramdas Salkar & Plot No. 21, South-Colony Road

Shop No. 1&2, Rajshree Apartment Near Kathiyawad Showroom, D'souza Colony College Road,

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 124(6) of the

Companies Act, 2013 (the Act) read with the Investor Education and Protection The Company has sent individual notices to the concerned shareholders at their

The concerned shareholders are requested to note that dividend declared during

Place: Mumbai Date: 03.08.2022

Place: Mumbai.

Aryan Publicity Parel Village, Phone: 022-65881876 Mobile: 9320111876 Sarjan Advertising, Tardeo, Phone : 66626983 Sanjeet Communication Beejay Ads, Opera House Phone : 23692926 / 56051035. Phone: 40024682/ 40792205.

S. Arts Advtg. Masjid Phone: 23415111 Colour Spot, Byculla (E), Phone : 23748048 | 23714748. Yugarambha Advertising. Fulrani Advig. & Mkig. Antop Hill Phone: 24159061 Mobile: 9769238274/ 9969408835 Tugarambna Aaverus Girgaon, Phone: 2386 8065. Mobile: 9869074144. Ambition Advertising, AZAD Publicity Mumbai Central 9821204061 Prabhadevi, Phone : 24210792 / 94.

B. Y. Padhye Publicity, Dadar (W), Phone: 2422 9241/ 2422 0445. DATEY Advertising, Datey Bhavan, Dadar (W) Mobole : 8452846979/ 9930949817

CLASSIFIED CENTRES

Central Advertising Agency, Mahim (W), Phone: 24468656 / 24465555 Charudatta Advertising, Mahim (W), Phone : 24221461

Jay Publicity,

Dadar (E), Phone : 24124640 Pallavi Advtg. Dadar (W), Mobile: 9869109765 Shree Swami Samarth Advertising, Dadar (W), Phone: 24440631 Mobile: 9869131962

Neha Agency, Goregaon (E), Phone : 2927 5033. Mobile : 9819099563. Stylus Arts, Dadar (W), Phone : 24304897 Shark Enterprises, Goregaon (E), Phone: 022-26863587 Time Advertising, Matunga (W), Phone : 2446 6191

Making A Small Message Go A Long Way











M.S. Advertising, Bhayander (E), Phone: 022-28160100 Mobile: 9769711727













रोज वाचा दै. मुंबई लक्षदीप

प्रॉक्टर ॲण्ड गॅम्बल हायजिन ॲण्ड हेल्थ के अर लिमिटेड

सीआयएन:एल२८९३१एमएच१९८४पीएलसी२६७१३० नोंदणीकृत कार्यालयः पी ॲण्ड जी प्लाझा, कार्डिनल ग्रेशस मार्ग, चकाला, अंधेरी (पू), मुंबई-४०००९९. दर.:(०२२) २८२६६०००, फॅक्स:(०२२) २८२६७३३७, वेबसाईट:in.pg.com

कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या कलम २०१(२) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, १९ एप्रिल, २०२२ रोजी मंडळाद्वारे मान्य आणि १७ जलै, २०२२ रोजी टपाल मतदानाने कंपनीच्या सदस्यांद्वारे मंजुर नियम व अटीनुसार आणि वेतनश्रेणी प्रमाणे १ जुलै, २०२२ पासून ५ वर्षांच्या कालावधीकरिता कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून श्री. एल.व्ही. वैद्यनाथन (डीआयएन:०९६३२२०१) यांच्या नियुक्तीकरिता कायद्याचे कलम १९६ व अन्य लागू तरतुदी अंतर्गत मान्यता घेण्यासाठी केंद्र शासन यांच्याकडे अर्ज करण्याचे कंपनीने योजिले आहे.

श्री. एल.व्ही. वैद्यनाथन हे अनिवासी भारतीय आहेत आणि म्हणून सदर नियुक्ती ही केंद्र शासनाच्या मान्यतेवर अवलंबून आहे.

्रप्रॉक्टर ॲण्ड गॅम्बल हायजिन ॲण्ड हेल्थ केअर लिमिटेडकरिता

दिनांक : ०३ ऑगस्ट, २०२२ ठिकाण : मुंबई

कार्यकारी संचालक व कंपनी सचिव डीआयएन:०८०५४७१२

घनश्याम हेगडे

CIN:L17120MH1987PLC042424 नोंदणीकृत कार्यालयः ए-४०३.

कामदगिरी फॅशन लिमिटेड

दि क्यूब, एम.व्ही. रोड, मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९. दुर.:०२२-४१५८३१३१, Website:www.kflindia.com,

E-mail:cs@kflindia.com

प्तेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ व २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता बुधवार, १० ऑगस्ट. २०२२ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर सूचना स्टॉक एक्सचेंजच्या <u>www.bseindia.com</u> वेबसाईटवर आणि कंपनीच्या <u>www.kflindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे

कामदगिरी फॅशन लिमिटेडकरिता मुंबई दीपा तोष्णीवाल कंपनी सचिव

जाहीर (नोटीस) सचना

सर्वसाथारण लोकांना कळवायचे आहे की, माझ्या अशिलांची वडील श्री. गेंदालाल केशव कोल्हे हे सदनिका नं. ९०४,९वा मजला, सी विंग बिल्डींग नं. A-३ मयूर्स नेचर ग्लोरी फेज-२ A-9, A-२, A-३ को. ऑ.ही.सो. लि. जुना मुंबई पुणे रोड पारसिक नगर, कळवा, ठाणे ४००६०५ सोबत एक ओपन कारपार्किंग स्पेस नं. ४२ एकून क्षेत्र ४४८ चौ. फुट की क्षेत्र येथील जागेच्या सदनिकेचे क्षेत्र ५०% मालक होते आणि दिनांक २०/०६/२०१९ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांचे पत्नी जयश्री गेंदालाल कोल्हे, मुलगा जितेंद्र कोल्हे व दूसरा मुलगा महेन्द्रकुमार कोल्हे असे एकमेव कायदेशीर वार्स आहेत आणि स्वर्गीय गेंदालाल केशव कोल्हे यांचे इतर कोणतेही कायदेशीर वारस नाहीत. मयताचे पत्नी व मलगा अर्थात श्रीमती जयश्री कोल्हे व मुलगा जितेंद्र कोल्हे यांनी संबधीत प्लॅटमधील त्यांचे संबधीत अविभाजित २/३ हिश्याचा/ हक्क श्री.महेंद्रकुमार गेंदालाल कोल्हे यांच्या नावे नोंदणीकृत मुक्तता, करारनामा नुसार (हक्क सोडपत्र) केले आहे आता महेंद्रकुमार गेंदालाल कोल्हे हे त्या फ्लॅटचे (सदिनका) एकमेव आणि १००% पूर्णता मालक म्हणून ताबा आहे. जर कोणी व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत विक्री,देवाण घेवाण, गहाण, शुल्क, भेटवस्तु, ट्रस्ट, देखभाल, ताबा, भाडेकरू, भाडेपट्टा, परवाना, धारणाधिकार किंवा त्याविरुद्ध कोणताही दावा असल्यास त्यांनी येथे सदर सुचना प्रकाशित झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत कळवावे. अन्यथा असे सर्व दावा अस्तित्वात नाही. त्याँग किंवा स्थगित केले आहे. असे मानले जाईल.

HERANBA INDUSTRIES LIMITED

CIN: L24231GJ1992PLC017315

वलसाड-३९६१९५, गुजरात, भारत

कॉपॉरेट कार्यालय: २रा मजला, ए विंग, फॉर्च्युन अविराही, जैन देरासर रोड, बोरिवली (प.),

नेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लो<mark>जर रिकायरमेंट्</mark>स) रेग्युलेशन्स २०१५ (वेळोवेळी

सुधारितप्रमाणे) च्या नियम २९ सहजाबिता नियम ४७ नुसार येथे सुबता देणता येत आहे की, ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अल्लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष विचारत

घेणे व मान्यता देणे याकरिता **शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०२२ रोजी हेरंब इंडस्ट्रीज लिमिटेड**च्या

गपुढे आम्ही तुम्हाला सुचित करीत आहोत की, पदसिद्ध व्यक्तीद्वारे कंपनीच्या प्रतिभूतीतील

यवहाराकरिता व्यापार खिडकी ०१ जुलै, २०२२ पासून अलेखापरक्षित वित्तीय निष्कर्ष घोषणेपासून

सदर माहिती/अद्यायावत माहितीकरिता गुंतवणूकदारांनी कंपनीच्या <mark>www.heranba.co.in</mark> आणि

स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटला भेट

-४०००९२. ई–मेल:compliance@heranba.com, वेबसाईट:www.heranba.co.in

प्लॉट क्र. १५०४/१५०५/१५०६/१ जीआवडीसी, फेझ ३, वापी,

पत्ता - बी विंग, सुदनिका क्र-२०४, दुसरा मजला, वृंदावन को-ऑ-हौ-सो-ली,गंधारे खड्कपाडा, कल्याण (प).४२१३०१.

मंचालक मंडळाची सभा होणार आहे.

४८ तासापर्यंत बंद ठेवली जाईल

दिनांक : ०२.०८.२०२२

ठिकाण : मुंबई

ॲड. हेमाली अमरनाथ वराडे मो.९९६९०६४७३३.

हेरंब इंडस्ट्रीज लिमिटेडकरि

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

सीएस अब्दल लितिप

विसागर पॉलिटेक्स लिमिटेड

टिप: सेबी (लिस्टिंग ऑल्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्यूलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्यये स्टॉक एक्सवेंजर

सादर करण्याता आलेली ३० जून, २०२२ रोजी समलेल्या निमाहीकरिता अलेखापरिक्षेता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर सनुत्याती उतारा आहे. ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीचे शेअसं जेव सूचिवब्द आहे त्या बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.sagaproductions.com वेबसाईटव

सागर प्रोडक्शन्स लिमिटेड

नोद, कार्याः युनिट क ४०२, प्लॉट क सी/६५, स्टॅनकोर्ड प्लाझा, न्यु लिंक रोड, निर्दो मॉल समोर, अमेरी(न), मुनई-४०००५३, १.०२२-४९७२५४४, वेल्लाईट.www.sagarproductions.com, ई-मेल.splgrive@rediffmall.com, CIN:L93000MH1980PLC17043

३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्यळ) करानंतर साधारण प्रक्रियेतून निव्यळ नफा/(तोटा) करानंतर कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा)

........ ग्रेटीय (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित

त्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व व नंतर) (रू. १/ – प्रत्येकी)

विशेष साधारण बाबनंतर)

.खीव व**गळू**न)

30.08.2022 39.03.2022 30.08.202

809.83

डीआयएन:००१५०८७

(8.09

CIN:L65990MH1983PLC030215 नोंदगीकृत कार्यात्वः ९०७/९०८, देव प्लाझा, एस व्हीरोड, अधेरी (प), मुंबई-४०००५८. द्रा:२२२-६७४२४८९५, Website: www.visagarpolytex.in, E-mail: contact@visagar.com **२० जून, २०२२ रोजी संप्रेल्या तिमाहीकरीता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल**

संपलेली तिमाई ३१.०३.२०२२ 30.08.2022 ३०.०६.२०२१ कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्यळ) करानंतर साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा) (38.80 (40.39 (J, 9° रामंतर कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा)(विशेष साधारण बाबनंतर (38.80 (40.38 समभाग भांडवल राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व व नंतर) (रू.१/–प्रत्येकी)

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिनेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्या भालेली ३० जून, २०२२ रोजी संप्रलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३० जून, २०२२ रोजी प्रकेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वितीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंग्नीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहे त्या बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com r एनएसईच्या www.nseindia.com आणि कंपनीच्या www.visagarpolytex.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> तिलोकचंद कोठारी खीआयाम-oox43826

> > (क लाग्वात)

SVA India Ltd CIN: L51909MH1981PLC281775 Reg. Off: 162 C, 16th Floor, Mittal Tower, Nariman Point, Mumbai 400 021

Website: www.svaindia.com,
Email: cs@svaindia.com NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure 47 of SEN (Listing Voligations and Disciosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that the meeting of the Board or Directors of the Company is scheduled to be held on Friday, August 12th, 2022 at 162 400 021, Inter alla, to approve the Unaudited Financial Results of the Company for the Quarte ended June 30, 2022 in addition to other Agenda

Please log on to our website www.svaindla.con or that of the stock exchange

For SVA India Ltd

Director

Place: Mumba Date: August 2nd, 2022

PUBLIC NOTICE CO-OPERATIVE COURT, NO III AT MUMBAI

Apeejay House, 5th Floor, Dinshaw Vacha Road. Churchgate, Mumbai 400020. Date: 01st August 2022

Before: Judge, Co-operative Court No. III at Mumbai Case No. ABN / CC / III / 400 of 2022 Prabhat Co-op. Credit Society Ltd.

37/2647, Abhyudaya Nagar, Kalachowki Mumbai - 400033. ... Disputant

... Opponents

1. Lahu Dattaram Salunke

2. Lahu Dattaram Salunke 29-5/7, Shivsena Nagri Branch No.4, Jerbai Wadia Road, Near T.B. Hospital, Sewree, Mumbai - 400015 Opponent no 1 above named

Whereas the above dispute is referred to me fo decision. I hereby summon you to appear before me, either personally or by a duly instructed advocate on 18th day August, 2022 at 12 p.m. at above address. The case is fixed for final hearing. You should therefore produce all the documents or which you wish to rely and keep present all the witness whom you propose to examine the case you fail to appear, the case may be heard and decided in your absence.

Som Judicial Clerk Co-op Court no III, at Mumbai Place : Mumbai Date : 03/08/2022

PUBLIC NOTICE

Public at large is hereby informed and declare that MR.FIROZ AHMED WASI is not my real son and he is son of my wife's

First Husband MR, NAWAB BANE KHAN

and the real name of FIROZ is MR FIROZ KHAN S/O NAWAB BANE KHAN Public at large is hereby informed that

due to misbehavior and wrong habits

ave removed him from my all assets an

inform MR. FIROZ KHAN S/O NAWA!

BANE KHAN not to visit the premise ocated at SonapurBhandup, Mumba

and harass my tenants failing which shall be at liberty to take legal action againsthim. Public at large is hereby

nformed that any person / companies bank dealing with MR. FIROZ KHAN S/C

NAWAB BANE KHAN will be doing the same at their own risk and I do not have any relation with him and I also inform MR. FIROZ KHAN S/O NAWAB BANE

KHAN to remove my name from all or any documents and not to misuse my name in place of his original father MR. NAWAE

BANE KHAN Public at large is hereby nformed not to deal with MR. FIRO2

KHAN S/O NAWAB BANE KHAN in any manner and anyone doing the same shall

be doing the same at their own risk and

shall not be liable and responsible for hi

Sighi. AHMED ALI K.WARSI Shop No.03, SadguruKrupa CHS Sonapur Bhandup Tilak Nagar, Mumbai 400078.

PUBLIC NOTICE

CO-OPERATIVE COURT, NO III AT MUMBAI

Apeejay House, 5th Floor, Dinshaw Vacha Road.

Churchgate, Mumbai 400020.

Date: 01st August 2022

Before: Judge, Co-operative Court No. III at Mumbai

Case No. ABN / CC / III / 399 of 2022

Prabhat Co-op. Credit Society Ltd. 37/2647, Abhyudaya Nagar, Kalachowki

Versus

2. Kripashankar Durgaprasad Misra

Room No. 66/2, Shivganga Society, Jadhav

Niwas, Nagindas Road, Nalasopara (East), Dist - Thane

Opponent no 2 above named

Whereas the above dispute is referred to me fo decision. I hereby summon you to appear before

me, either personally or by a duly instructed advocate on 18th day August, 2022 at 12 p.m. at above

address. The case is fixed for final hearing. You

should therefore produce all the documents or

which you wish to rely and keep present all the

witness whom you propose to examine the case

If you fail to appear, the case may be heard

Judicial Clerk Co-op Court no III, at Mumbai

Date: 03/08/2022

and decided in your absence

Place : Mumbai

Mumbai - 400033.

and others

1. Sachin Sudkoji Rasal

2nd August 2022

... Disputant

... Opponents

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशील श्री सरेश गंगाधर भारवडेकर हे फ्लॅट क बी/३१ टहिमर ओम संचरीता कोहौमोलि । सीटीएम क ५ (लक्ष्मण महाने गोट बँक ऑफ दंदियाजवल नवागाव दहिसर (प.), मुंबई-४०००६८ या जागेचे मुख पापकर्ते आहेत. यांच्याकदन मोमायरीटारे वितरीत फ्लॅट क्र.बी/३१ चे मळ वाटपपत्र हरवले आहे आणि माझ्या अशिलांनी दिनांक ०२.०८.२०२२ रोजी तक्रार क्र.३३५८५/२०२२ अंतर्गर एम.एच.बी. कॉलनी पोलीस ठाणे येथे तकार नोंट केली आहे

जर कोणास उपरोक्त सदर फ्लॅटचे मुळ वाटपप त्यांनी खालील स्वाक्षरीकर्ता ॲडव्होकेट **श्री** एन.आर. पांडचे, भांडारकर कॉम्प्लेक्स, को लेन, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसां क्ळवावे, अन्यथा असे समजले जाईल की, सर म्लॅटबाबत कोणताही दावा नाही आणि असल्या तो दावा त्याग केला आहे.

सही/- वकील श्री. एन.आर. पांड्ये मोबा.:९८६९०४९४८६ दिनांक:०३.०८.२०२२

माझे अशील सौ. बिना मनीष गोडा आणि श्री.जिग्नेश

चेमनलाल गोडा फ्लॅट क्र. 205 क्षेत्र 360 चौ फुट बिल्टअप दुसरा मजला अल्का विल्ला को ऑप ही सो. लि. दिवाणमान विलेज, वसई (प), ता. वसई जि पालघर ४०१२०२. सदर सदनिकाचे सातवे मालक आहे. सदर सदनिकाचे श्री हितेश तरसारिया आणि श्री सवजीभाई कावजीभाई बारिया ह्यांच्या मधील झालेल्या सहावा करारनामाचे मळ करारनामा गहाळ झालेला आहे. ज्यांचे नोंदणी क्र. वसई-१-११९१४-२००७ दि. 03/12/2007 असे आहे. गहाळ झाल्याची तक्रार माणिकपर पोलीस स्टेशनला तकार नं. 16890-2022 दि. 28/07/2022) रोजी करण्यात आली आहे. तरी सर्व व्यक्तींना सदर मिळकत किंवा त्याच्यावर कोणत्याही भाग विरोधात विक्री, गहाण, भेट, ताबा, वारसा, दावा, हितसंबंध असल्यास तसे लिखित स्वरुपात दस्ताऐवजी पुराव्यासह निम्नस्वाक्षरीकारांना सुचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासुन १४ दिवसात कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास आमचे अशिल व्यवहार पूर्ण करतील त्यानंतर तसे दावे जर काही असल्यास ते त्यागित आणि किंवा परित्यागित

श्री. आकाश आर. बनिया वकील मुंबई उच्च न्यायालय,B/5महावीर कुंज को.ऑप.हौँ.सो. लि., ਜਰਬਹ ਰਜ਼ਵੀ ਹੀਵਾ (11) 4012(

रामकृष्ण सहकारी पतसंस्था मर्यादीत, मुंबई

नोंदणी क्रमांकः वि.स.नि./मुंबई/आर.एस.आर./(सी.आर.)/४९/सन २००४-२००५ शॉप नं. ४७/एच-विंग, गोकुळ नगरी नं. ३, दत्ताणी पार्क, गोकुळ कॉकर्ड समोर, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

१८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना

पतसंस्थेच्या सर्व सभासदांना कळविण्यात येते की, रामकृष्णहरि सह-कारी पतसंस्था मर्यादित, मुंबई यांच्या सर्व सभासदांची १८ वी वार्षिक सर्वसाध-रण सभा रविवार दिनांक १४ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११.०० वा. गुरुकुपा मरेंज लॉन्स (हॉल) प्लॉट नं. १०९ गव्हर्नमेंट इंडस्ट्रियल इस्टेट, सह्याद्री नगर-जवळ चारकोप कांदिवली (पश्चिम) मुंबई-४०००६७. येथे संस्थेचे अध्यक्ष श्री. मधुसुदन सावळेराम गोपाळे यांच्या अध्यक्षतेखाली खालील विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी आयोजित केली आहे. तरी आपण वेळेवर उपस्थित रहावे, ही विनंती.

-सभेपुढील विषय-

- १) मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून मंजूर करणे
- २) सन २०२१-२०२२ अखेरचा अहवाल, नफा-तोटा पत्रक, ताळेबंदपत्रक यांचे वाचन
- ३) ३१-०३-२०२२ या आर्थिक वर्षाच्या अंदाज पत्रातील तस्तुदीपेक्षा जास्त झालेल्या खर्चास व पुढील वर्षाच्या अंदाज पत्रकास मंजूरी देणे.
- सन २०२२-२०२३ या सहकारी वर्षांच्या अंतर्गत आणि शासकीय लेखापरिक्षक यांचेकडून आलेल्या अहवालास मंजूरी देणे.
- सन २०२२-२०२३ या सालाकरिता अंतर्गत आणि शासकीय हिशोब तपासणीस यांची नेमणूक करणे व त्यांच्या मेहनताना ठरविणे.
- ६) मा. अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या विषयांवर चर्चा करून निर्णय घेणे.

ठिकाण : कांदिवली (पूर्व) आपले सहकारी दिनांक : १४ ऑगस्ट २०२२

मा. संचालक मंडळांच्या आदेशानुसार सचिव

श्री. सुरेश मारूती धंद्रे

- गणसंख्ये अभावी सभा तहकूब झाल्यास सदर सभा त्याच ठिकाणी अर्धातासानंतर घेण्यात येईल. त्यास गणसंख्येची आवश्यकता राहणार नाही.
- ज्या सभासदांना काही शंका प्रश्न विचारायचे असल्यास त्यांनी सभेपूर्वी ७ दिवस अगोदर लेखी कळविणे आवश्यक आहे. ज्या सभासदांचे निवासी व कामाचे पत्ते बदललेले असतील अशा सभासदांना नवीन
- पत्त्यांची नोंट व के वाय सी नियमाप्रमाणे ओळखपत्र व निवासी पत्ता यांची झेरॉक्स प्रत संस्थेत जमा करावी आणि त्यांनी संस्थेला लेखी कळवावे.

४) सभेस येताना सोबत अहवाल आणावा.



आरपीजी लाईफ सायसेन्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: आरजीपी हाऊस, ४६३, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०००३०. सीआयएन: एत्न२४२३ॅ२एमएच२००७पीएत्स्सी१६९३५४, दूर.:+९१-२२-२४९८१६५०; फॅक्स:+९१-२२-२४९७०१२७, वेबसाईट: www.rpglifesciences.com, ई-मेल: info@rpglifesciences.com

३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षीत एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

				(रु.लाखात)		
		संपलेली	संपलेली	संपलेले		
		तिमाही	तिमाही	ব্ৰৰ্ष		
	तपशील	३०.०६.२२	३०.०६.२१	38.03.88		
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित		
٤.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१२८९३	१०८१३	४४०१६		
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	२५१२	१९२७	७३१७		
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	२५१२	१९२७	७३१७		
४.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१८२१	१३५८	५१४८		
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा (करानंतर) आणि इतर					
	सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	१८१४	१३५५	५१२३		
ξ.	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.८/- प्रत्येकी)	१,३२३	१,३२३	१,३२३		
હ.	राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या व चालु वर्षाच्या लेखापरिक्षित					
	ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे	_	_	२४२५४		
۷.	उत्पन्न प्रतिभाग (रू.८/- प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)					
	१. मूळ (रु.)	११.०१	८.२१	३१.१३		
	२. सौमिकृत (रु.)	११.०१	८.२१	३१.१३		
टी	ਟੀਧ:					

१. वरील निष्कर्पाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि दिनांक ०२ ऑगस्ट, २०२२ रोजी झालेल्या संचालक गंडळाच्या सभेत मान्य करण्यात

२. कंपनी एकमेव निष्कर्ष योग्य व्यवसाय विभाग अर्थात फार्मास्युटीकल्समध्ये कार्यरत आहे. ४. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या (www.rpglifesciences.com) वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या (www.bseindia.com) व (www.nseindia.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> आरपीजी लाईफ सायसेन्स लिमिटेडकरिता युगल सिक्री

दिनांक: ०२ ऑगस्ट, २०२२

ठिकाण: मुंबई

व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन:०७५७६५६०

मोरारजी टेक्सटाईल्स लिमिटेड नोंद. कार्यालय : पेनिन्सुला कॉर्पोरेट पार्क, युनिट ५, तळमजला, टॉवर १, विंग बी, गणपतराव कदम मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४०००१३ दूरध्वनी क्रमांकः ०२२ -६६८११ ६००; वेबसाइटः www.morarjee.com; दंगेल: corporatesecretarialashokpiramalgroup.com; CIN: L52322MH1995PLC090643

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की कंपनीची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, २५ ऑगस्ट २०२२ रोजी दपारी २.३० वाजता होणार आहे. कॉर्पोरेट व्यवहार . मंत्रालयाच्या ('MCA') सामान्य परिपत्रकाच्या तरतुर्दीचे पालन करून, कंपनीच्या एजीएममध्ये नमूद केल्यानुसार व्यवसाय व्यवहार करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/इतर ऑडिओ व्हेज्युअल माध्यम ("VC/OAVM") सुविधेद्वारे २/२०२२ दिनांक ५ मे २०२२ आणि २१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर २०२१ दिनांक ५ मे २०२० च्या परिपत्रक क्रमांक २०/२०२० सह परिपत्रक क्रमांक १४ आणि १७/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२० आणि एप्रिल २०२० सोबत, अनुक्रमे २०२०, आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ('SEBI') परिपत्रक क्रमांक SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 दिनांक १३ मे २०२२ आणि परिपत्रक क्रमांक SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 दिनांक १२ मे २०२० (एकत्रितपणे 'लागू परिपत्रके' म्हणून संदर्भित).

संबंधित परिपत्रकाचे अनुपालन करण्यासाठी, वार्षिक २०२१-२२ च्या वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने २ ऑगस्ट २०२२ रोजी ज्यांचे ईमेल आयडी कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट यांच्याकडे नोंदणीकृत आहेत अशा सर्व भागधारकांना पाठवण्यात आले आहेत. ही कागदपत्रे कंपनीच्या www.morarjee.com वर, स्टॉक एक्स्चेंजच्या संकेतस्थळांवर, म्हणजे बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडवर अनुक्रमें www.bseindia.com आणि www.nseindia.com वर . उपलब्ध आहेत. NSDL ची वेबसाइट म्हणजे www.evoting.nsdl.com (एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग सुविधा तसेच ई-व्होटिंग प्रदान करण्यासाठी नियुक्त केलेली एजन्सी आणि ही एजीएम आयोजित करण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरिसंग सुविधेचा लाभ घेण्यासाठी उपलब्ध असतील)

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ च्या अनुषंगाने त्याखाली बनवलेल्या लागू नियमांसह वाचनात, कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर हस्तांतरण बुक शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०२२ ते गुरुवार, २५ ऑगस्ट, २०२२ (दोन्ही दिवस समावेश) पर्यंत कंपनीच्या भागधारकांच्या २७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी बंद राहतील.

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुर्दीचे पालन करून त्याखाली बनवलेले लागू नियम आणि सेबीचे नियम ४४ (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) म्युलेशन, २०१५, कंपनीला ई-व्होटिंग (रिमोट ई-व्होटिंग) प्रदान करण्यात आनंद होत आहे न्यांच्या भागधारकांना सुविधा आणि नोटीसमध्ये नमूद केलेला व्यवसाय रिमोट ई–व्होटिंगद्वारे व्यवहार केला जाऊ शकते. १८ ऑगस्ट २०२२ या कट-ऑफ तारखेला ज्या सदस्यांची नावे सभासदांच्या नोंदणीमध्ये

र्किवा डिपॉझिटरीद्वारे राखून ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये नोंदवली गेली आहेत. तेच एजीएम रिमोट ई–व्होर्टिंग किंवा मतदानाच्या सविधेचा लाभ घेण्यास पात्र असतील. रिमोट ई-व्होटिंग सोमवार, २२ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ०९:०० वाजता सुरू होईल आणि बुधवार. २४ ऑगस्ट २०२२ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता समाप्त होईल. रिमोट ई-व्होटिंग पोर्टल NSDL द्वारे अक्षम/ब्लॉक केले जाईल आणि सदस्यांना उक्त टाइमलाइनच्या

कोणतीही व्यक्ती. जी एजीएमची सचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स घेते आणि कट ऑफ-डेट म्हणजेच १८ ऑगस्ट २०२२ रोजी शेअरहोल्डर बनते. ती कंपनीच्या वेबसाइटवर किंवा एनएसडीएलच्या वेबसाइटवर नमूद केल्याप्रमाणे एजीएमची सूचना पाह् शकते. वर असे शेअरहोल्डर evoting@nsdl.co.in वर बिनंती पाठवून त्याचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतात. ते NSDL वेबसाइटवरील मतदानाच्या सूचना देखील पाह शकतात. तथापि, जर तुम्ही आधीच NSDLई-व्होटिंग प्लॅटफॉर्मवर नोंदणीकृत असाल, तर तुम्ही तुमचा विद्यमान वापरकर्ता-आयडी आणि पासवर्ड वापरू शकता.

पलीकडे इलेक्टॉनिक पद्धतीने मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

रजीएम दरम्यान मतदानाची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाईल आणि व्हीसी सुविधेद्वारे ज़ीएममध्ये उपस्थित असलेले भागधारक, ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावांवर आपले मर दिले नाही आणि अन्यथा त्यांना असे करण्यास प्रतिबंधित केले नाही, एजीएममध्ये ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्यासाठी ते पात्र असतील.

काही शंका असल्यास, तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब शेअरधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) आणि शेअरधारकांसाठी ई-व्होटिंग गपरकर्ता पुस्तिका पाह् शकता किंवा टोल फ्री क्रमांक:१८०० १०२० ९९० वर कॉल करू शकता. आणि १८०० २२ ४४ ३० किंवा पह्नवी म्हात्रे, वरिष्ठ व्यवस्थापक यांना evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवा.

मोरारजी टेक्स्टाईल्स लिमिटेडकरिता

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

नोंद. कार्या.: १२२, मिस्री भवन, २रा मजला, दिनशॉ वाच्छा रोड, चर्चगेट, मुंबई-४०००२०; दर.:६६२५६२६२; फॅक्स:२२८२२०३१;

वेबसाईट:www.orbitexports.com, ई-मेल:investors@orbitexports.com orbit exports ltd. सीआयएन:एल४०३००एमएच१९८३पीएलसी०३०८७२

३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा (एकमेव व एकत्रित) अहवाल (रु. लाखात)

		एकमेव			एकत्रित			
अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही ३०.०६.२०२२ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०६.२०२१ अलेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२०२२ लेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०६.२०२२ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०६.२०२१ अलेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२०२२ लेखापरिक्षित	
٩	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	५०६८.३७	9889.89	92390.00	५१९७.२३	२०१७.४९	੧੨६७४.८२	
२	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवातामक व विशेष साधारण बाबपूर्व)	9890.29	२०९.२६	२१६०.१९	944८.04	२४६.४६	२३५ ६.७०	
ş	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवातामक व विशेष साधारण बाबनंतर)	9890.29	२०९.२६	२१०८.५१	944८.04	२४६.४६	२३०५.०२	
8	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवातामक व विशेष साधारण बाबनंतर)	୩୦६७.३୦	909.88	94८३.९३	9293.43	२०८.०१	9७७९.८२	
ч	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	१०६६.५५	१६८.२९	१५५६.८३	9244.48	२०३.१७	૧७६୦.९७	
દ્દ	समभाग भांडवल	२७३८.३१	२७३८.३१	२७३८.३१	२७३८.३१	२७३८.३१	२७३८.३१	
O	राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार			94438.24			9 ६७२०.५३	
۷	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रत्येकी)(वार्षिकीकरण नाही) मूळ व सौमिकृत	मूळ ३.९० सौमिकृत ३.८८	0.६३	4.20	मूळ ४.४३ सौमिकृत ४.४१	୦.७६	६.५ 0	

३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे (एकमेव व एकत्रित) लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि **०१ ऑगस्ट, २०२२** रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. सदर निष्कर्षाचे कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी मर्यादित पुनर्विलोकन केले.

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यूलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे (एकमेव व एकत्रित) सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या (बीएसईच्या http://www.bseindia.com व एनएसईच्या www.nseindia.com) वेबसाईटवर व ऑर्बिट एक्स्पोर्टस् लिमिटेडच्या (http://www.orbitexports.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

ऑर्बिट एक्स्पोर्टस् लिमिटेडकरिता

सही / -

पंकज सेठ अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन:०००२७५५४

ठिकाण : मुंबई दिनांक : २ ऑगस्ट, २०२२

निष्टी धर्मानी

ठिकाणः मुंबई दिनांकः ०१ ऑगस्ट, २०२२